

Elements of Lifestyle
Appetite

कर्बो	मीठ	भाज्या/फळे	जंक	तेल	गोड
					

Lifestyle

झोप	व्यायाम	जीवनशैली	ध्यान
			

Substance

धुम्रपान	तंबाखू	दारू	इतर
			

Body Mass Index


Oops! You are overweight! Your BMI score 25.54 is higher than the target range 21-24.9.


Hip Waist Ratio


Oops! Your HW ratio is higher than normal! Your current HW ratio is 1.16 it should be below 1.0 and waist size to 28 inches


Weight


Oops! Your weight is higher than normal! Your current weight 59 is higher than the target range 53-58 Kgs



Disease Specific Risks

High Risks

Multiple lifestyle disease
Stroke

Moderate Risk Areas

High blood pressure
Heart failure
Type-2 Diabetes

Guidelines

स्वतःला आणितुमच्या प्रयोजनांना शक्ति कर - शारीरिक तसेच मानसिक चांगले आरोग्य काय आहे आणिते कसे मळवायचे.

- खूप तातडीचे

तुमच्या शरीराशी जुळवून घ्या आणित्याच्या गरजा ओळखा - पुरेशी वशिंरांती घ्या, नयिमति व्यायाम करा, चांगला आहार घ्या, भरपूर पाणी प्या आणदिररोज ध्यानाचा सराव करा.

- खूप तातडीचे

नरिगी बीएमआय राखा. पोषक आहाराचा समावष्टि करा - भाज्या (वशिषतः हरिव्या पालेभाज्या) आणि फळे आणकिर्बोदकामधे, मटिई, मीठ आणचिरबी. अघकि प्रथनि आणिसंपूर्ण धान्य (पीठ) खा आणिपरिष्कृत कार्बोहायड्रेट (मैदा) कमी करा. तुमच्या आहारात काही काजू आणिबियांचा समावेश करा. तुम्ही जीवनसत्त्वे आणिखनिजे समृध्द अन्न खात असल्याची खात्री करा - लब्विवर्गीय फळे (संत्रा, लब्वि आणिगोड-लब्वि), दही/दही, हळद, हरिव्या भाज्या, बीट आणिडाळबि, तीळ, अंबाडी बिया, काजू, मनुका आणिखजूर. शक्यतो पूर्ण फॅट दूध आणिपूर्ण फॅट डेअरी उत्पादने टाळा. प्रक्रिया केलेले, तळलेले आणिजिक फूड कमीत कमी करा. दररोज कमिन 8 ते 10 ग्लास पाणी प्या. लक्षात ठेवा तुम्हाला जे आवडते ते तुम्ही खारू शकता पण संयम/संतुलन ही गुरुकलिली आहे. नयिमतिपणे व्यायाम करा, दररोज कमिन 45 मनिटि सौम्य व्यायाम आणिशक्यतो दर आठवड्याला 150 मनिटि हृदय व रक्तवाहनियासंबंधी व्यायाम करा. योग्य वेळेत पुरेशी (७-९ तास) झोप घेऊन दैनंदिन दिनचर्या तयार करा. सूर्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करा, लवकर उठा आणिउशीरा झोपू नका. झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम टाळा आणितुमची जेवणाची वेळ आणिझोपेची वेळ

यामध्ये कमिन् 3 तासांचे अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा.

- तातडीचे

घर आणकामाच्या ठिकाणी मानसकि आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या जवळच्या कौटुंबिक सदस्यांशी आणक मतिरांसोबत तुमच्या कोणत्याही समस्येबद्दल मोकळेपणाने बोला. खोल श्वासोच्छ्वासाचा व्यायाम आणकिभारगदर्शति कवि स्वयं-ध्यान दररोज करा. तुमच्या छंदांसाठी काही मनिटिंचा रोजचा मजेशीर वेळ नयिमति करा - संगीत ऐकणे, गाणे, बागकाम करणे, बाहेर नसिर्गात फरियला जाणे कवि पाळीव प्राण्यांसोबत खेळणे आणकि तुमच्या कुटुंब आणकिमतिरांसोबत आनंदी वेळ घालवणे.

- खूप तातडीचे

सूर्यप्रकाशात तुमचा संपर्क वाढवा- चालायला जा कवि सकाळी घराबाहेर तुमचे दैनंदिनि एरोबकि व्यायाम करा. दूध आणकिदुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढवा पण ते पूर्ण फॅट नसल्याची खात्री करा.व्हर्टिमनि डी सप्लमिंट्स देखील, कॅल्शियमसह कवि कॅल्शियम श्वाय डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर घेणे सुरक्षति आहे.

- खूप तातडीचे

तुमच्या लैंगकि भागीदारांची संख्या मर्यादति करा. नेहमी सुरक्षति सेक्सचे अनुसरण करा - कंडोम वापरा.

- खूप तातडीचे

तुमचा मधुमेह नयित्त्रणात ठेवा आणकिउच्च मधुमेहाचिसिर्व गुंतागुंत टाळा. कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करा, परषिकृत कार्बोहायड्रेट टाळा आणकिसाखर कमी करा (शक्य तेवढी थांबवा) मग ती मठिई, कोला कवि चहा, कॉफी इत्यादीमध्ये असेल तरीही.

- खूप तातडीचे

दर महन्याला तुमचे FBS आणकिPPBS तपासा तसेच दर तीन महन्यांनी HBA1C तपासा, आणकिदर 3 महन्यांनी तुमच्या डॉक्टरांना भेटा. जर साखरेची पातळी खूप जास्त असेल तर तुमच्या डॉक्टरांना SOS ला भेट द्या. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी योजना तयार करा. नयिमतिपणे औषधे घ्या आणकित्यानुसार तुमची जीवनशैली बदला. मधुमेहाच्या गुंतागुंती - डोळे, मूत्रपडि, पाय इत्यादींसाठी वार्षकि तपासणीसाठी डायबेटकि क्लिनिकमध्ये जाण्याचा सल्ला दलिा जातो

आणति लवकर शोधून काढणे आण आवश्यक असल्यास उपचार घेणे योग्य आहे .

मधुमेहाच्या गुंतागुंती बद्दल अधिक जाणून घ्या आण प्रतर्बिधात्मक पावले उचला.

- तातडीचे

तुमचे रक्तातील कोलेस्टेरॉल नयित्त्रणात ठेवा आण उच्च रक्तातील कोलेस्टेरॉलच्या सर्व गुंतागुंत टाळा. तुमच्या हृदय आण रिक्तवाहिन्यांसाठी अनुकूल आहाराचे पालन करा. तळलेले पदार्थ कमीत कमी करा. तेल, तूप आण लोणी, वशिषतः ट्रान्स फॅट्सचे सेवन कमी करा.

- खूप तातडीचे

लाल मांस आण जिळलेले मांस सेवन करणे थांबवा कविा कमी करा.

- तातडीचे

दर तीन महिन्यांनी तुमचे रक्तातील कोलेस्टेरॉल तपासा आण दिर 3 महिन्यांनी तुमच्या डॉक्टरांना भेटा. तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी योजना तयार करा. नयिमतिपणे औषधे घ्या आण त्तियानुसार तुमची जीवनशैली बदला.

- खूप तातडीचे

तुमचे BP नयित्त्रणात ठेवा आण उच्च रक्तदाबाच्या सर्व गुंतागुंत टाळा. अन्न/सॅलड/ताक मध्ये अतरिक्त मीठ घालू नका आण पापड आण लोणचे खाणे टाळा.

- खूप तातडीचे

दर आठवड्याला तुमचे BP तपासा आण दिर 3 महिन्यांनी तुमच्या डॉक्टरांना भेटा. जर BP खूप जास्त असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा. नयिमतिपणे औषध घ्या आण त्तियानुसार तुमची जीवनशैली बदला.

- खूप तातडीचे

उच्च रक्तदाब, मधुमेह आण कोलेस्टेरॉल यांसारखे जुनाट आजार हे आजीवन आजार आहेत आण त्तियामुळे हृदयविकार आण पिकाघात यांसारख्या गुंतागुंत नरिमाण होतात. ते औषधांनी नयित्त्रति केले जाऊ शकतात, म्हणून औषधे घेणे कधीही थांबवू नका. एका तमिहीत कमिान एकदा नयिमतिपणे तुमच्या डॉक्टरांना भेट द्या.

- खूप तातडीचे

तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता आहे. हृदयविकाराचा झटका औषधांच्या सहाय्याने (डॉक्टरांनी सांगितल्यास ते घेत राहणे) आणानिरोगी जीवनशैलीचे पालन करून प्रतर्बिधति/वलिंब होऊ शकतो. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे जाणून घ्या आणती तुम्हाला केव्हाही आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

- खूप तातडीचे

तुम्हाला हार्ट फेल्युअर होण्याची जास्त शक्यता आहे कवि असू शकते. औषधांच्या मदतीने (डॉक्टरांनी लहिन दलियास ते घेत राहून) आणानिरोगी जीवनशैलीचे पालन करून हार्ट फेल्युअर टाळता कवि लांबवू शकतो. हार्ट फेल्युअरची लक्षणे जाणून घ्या आणतुम्हाला ती आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

- तातडीचे

तुम्हाला झटका उद्भवण्याची उच्च शक्यता असू शकते. औषधांच्या मदतीने (ते घेत राहून) आणानिरोगी जीवनशैलीचे पालन करून स्ट्रोक टाळता कवि लांबवू शकतो. स्ट्रोकची लक्षणे जाणून घ्या आणतुम्हाला ती कधीही आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

- तातडीचे

तुमच्या हृदयाचे नरीक्षण करा आणदिरवर्षी तुमचा ईसीजी घ्या.

- खूप तातडीचे

तुमच्या हृदयाचे परीक्षण करा आणदिर तीन वर्षांनी तुमचे TMT घ्या.

- खूप तातडीचे

तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 2D इको दर 3 वर्षांनी कवि त्यापूर्वी करा.

- तातडीचे

दरवर्षी तुमची थायरॉईड चाचणी करा.

- खूप तातडीचे

तुमच्या वटिमनि बी 12, D चाचण्या दरवर्षी करा.

- तातडीचे

जर तुम्हाला झोपायला त्रास होत असेल तर तुम्हाला स्लीप एपनयिा असू शकतो. स्लीप

एँपनयिाच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या आणतिे कधीही उद्भवल्यास स्वतःचे मूल्यांकन करण्यासाठी (झोपेचा अभ्यास करून) झोपेच्या तज्जाचा सल्ला घ्या आणआवश्यक असल्यास उपचार सुरू करा.

- खूप तातडीचे

तुम्हाला लठ्ठपणाशी संबंधति जोखीम समजून घेणे आवश्यक आहे आणअनावश्यक जोखीम न घेता

तुमचे वजन व्यवस्थापति करण्यासाठी एक योजना तयार करणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या

की आक्रमक आणएकमतीय आहाराचे दुष्परणिाम आहेत, ते घेण्यापूर्वी त्यांची जाणीव ठेवा.

- तातडीचे

तुमची इन्सुलनि चाचणी दरवर्षी करा.

- तातडीचे

तुम्हाला मेटाबॉलकि सडिरोम (एकाधिकि जीवनशैली रोग) असण्याची शक्यता आहे असे दसिते. तुमचे आरोग्य

गांभीर्याने घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणदिलेल्या सल्यांचे नयिमकतेने पालन करा.

- खूप तातडीचे

30 मनिटिंपेक्षा जास्त काळ सूर्यप्रकाशात राहणे टाळा आणविशेषतः बाहेर उन्हात असताना तुमच्या

शरीराच्या खुल्या भागात सनस्क्रीन लावा. तुमची त्वचा स्वच्छ ठेवा आणवैयक्तिकि स्वच्छता राखा.

तुम्ही कोणत्या प्रकारचे साबण वापरावे याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमची त्वचा नयिमतिपणे मॉइश्चराइज

करा. तुम्ही तुमची त्वचा खाजवू नका आणखाज कमी करण्यासाठी ओव्हर-द-काउंटर कयिा लह्निन

दलिली ऍलर्जीवरिधी औषधे वापरा. आरामदायक सुती कपडे घाला.

- खूप तातडीचे

आपल्या ऍलर्जीक प्रतिक्रियेला कारणीभूत असणारी ऍलर्जीन टाळण्याचा प्रयत्न करा.

- खूप तातडीचे

दर 3 वर्षांनी तुमचे डोळे मोतीबद्दिसाठी तपासा.

- खूप तातडीचे

दरवर्षी तुमची रेटनि नेत्र तपासणी करा.



SMAAROGYA

- तातडीचे

तुम्हाला जुनाट मूत्रपडि आजार असण्याचा/वीकसीत होण्याचा धोका आहे, कृपया पुढील काही कारवाई करणे आवश्यक आहे का हे तपासण्यासाठी स्मारोग्य चे जुनाट मूत्रपडि आजार स्क्रीनिंग टेस्ट ताबडतोब घ्या.

- तातडीचे

तुमची सीरम क्रिएटिनिनि चाचणी दरवर्षी करा. परिणाम जास्त असल्यास, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांना भेट द्या

- खूप तातडीचे

लहान जखमांमधून कविा डॉक्टरांनी तपासलेल्या कालावधीत नेहमी अस्पष्ट रक्तसूत्राव/अतिरिक्तसूत्राव होतो.Female

- तातडीचे

तंबाखू, पान आणपान मसाला कोणत्याही प्रकारचे तोंडी सेवन बंद करा. धूम्रपान सोडा, दुय्यम धूम्रपान टाळा आणभिद्यपान कमी करा. तोंडाचे आरोग्य चांगले ठेवा - दविसातून दोनदा ब्रश करा आणहिरिड्या स्वच्छ ठेवा. जर तुमच्याकडे खराब दातांचे कविा तीक्ष्ण दात असतील तर ते तपासण्यासाठी तुमच्या दंतचकितिसकाचा सल्ला घ्या. दर वर्षी तपासणीसाठी तुमच्या दंतवैद्याला भेट द्या.

- तातडीचे

फेकल इम्युनोकेमिकल टेस्ट (FIT) चाचणी दरवर्षी करा.

- तातडीचे

दर दहा वर्षांनी कोलोनोस्कोपी करा.

- तातडीचे

Expert Notes